

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, २०१६
मासिक खर्चासाठी निधीचे वितरण

महाराष्ट्र शासन
मराठी भाषा विभाग

शासन परिपत्रक क्रमांक - अर्थसं-२०१६/प्र.क्र.३३/अर्थसंकल्प,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.

तारीख: ११ मे, २०१६.

- वाचा :-** १) शासन परिपत्रक, मराठी भाषा विभाग, समक्रमांक, दि.०४/०४/२०१६,
२) शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्र.अर्थसं-२०१६/प्र.क्र.८९/अर्थ-३, दि.२०/०४/२०१६.

शासन परिपत्रक :-

महाराष्ट्र विधानमंडळाच्या माहे मार्च, २०१६ मधील अधिवेशनामध्ये "महाराष्ट्र विनियोजन विधेयक, २०१६" (महाराष्ट्र विनियोजन (लेखानुदान) अधिनियम, २०१६ यांच्या अनुसूचिच्या स्तंभ ४ मध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या रकमांसह) मंजूर करण्यात आले असून महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी त्यास अधिसंमती दिली आहे. त्यास अनुसरून संदर्भ २ येथील वित्त विभागाच्या परिपत्रकान्वये माहे डिसेंबर, २०१६ अखेरच्या खर्चासाठी सन २०१६-१७ च्या एकूण अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी ८० टक्के इतकी रक्कम उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार सर्व संबंधित कार्यालयांकडून प्राप्त झालेली मासिक निधी विवरणपत्रे विचारात घेऊन सोबतच्या परिशिष्टात दर्शविल्याप्रमाणे माहे जून ते डिसेंबर, २०१६ या सात महिन्यांकरिता अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

निधी वितरित करताना संदर्भ २ येथील परिपत्रकातील मार्गदर्शक तत्वांचे अवलंबन करण्यात यावे व त्यासोबतच्या परिशिष्टात दर्शविल्याप्रमाणे आवश्यक तेथे नियोजन व वित्त विभागाची पूर्व परवानगी घेण्यात यावी.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१६०५११११०१०८७०३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(मं. प. कुडतरकर)

कार्यासन अधिकारी, मराठी भाषा विभाग

प्रत,

- १) भाषा संचालक, भाषा संचालनालय, मुंबई,
- २) सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई,
- ३) सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
- ४) संचालक/प्रशासकीय अधिकारी राज्य मराठी विकास संस्था, मुंबई,
- ५) सर्व अवर सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
- ६) सर्व कक्ष अधिकारी, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
- ७) निवड नस्ती.

प्रस्तावित मासिक निधी विवरण - २०१६-१७ (माहे जून ते डिसेंबर २०१६)

(रक्कम रुपये हजारात)

लेखाशिर्ष/संगणक संकेतांक	उद्दिष्ट	जून २०१६	जुलै २०१६	ऑगस्ट २०१६	सप्टें. २०१६	ऑक्टो. २०१६	नोव्हें. २०१६	डिसें. २०१६
२०५२५१८१	५०	८०	०	०	०	०	०	०
२०५२५०५४	१	२४१७	२२००	२२००	२२००	२२००	२२००	२२००
	३	५	५	५	५	४	४	४
	६	४	४	४	४	४	४	४
	११	१५	१५	१५	१५	१५	८५	१५
	१२	०	०	०	०	०	०	०
	१३	१३०	१००	१००	१००	१००	१००	१००
	१६	४८	०	०	०	०	०	०
	१७	३५	२०	२०	२०	२०	२०	२०
	२०	०	०	०	०	०	०	०
	२६	१००	८०	४०	४०	४०	४०	४०
२८	५	५	५	५	५	५	०	
२०५२५१३४	१७	८०	०	०	०	०	०	०
२०५२५२३२	५०	३०००	३०००	२०००	२०००	२०००	२०००	२०००
४०५९२५३२	५३	१०००	१०००	१०००	१०००	१०००	१०००	२०००
२०५२५०६३	१	१००००	६०००	६०००	६०००	६०००	६०००	५३३५
	३	४	४	४	४	४	४	४
	६	५०	५०	५०	५०	५०	५०	४०
	११	११०	११०	११०	१४०	११०	११०	८०
	१३	३००	३००	३००	३००	१३८	१००	१००
	१४	३०	०	०	५०	२५	१५	०
	१६	३००	२००	१००	५०	५०	५०	५०
	१७	२५	२५	२५	२५	१५	१५	१६
२८	७०	७०	४०	३०	३०	१७	५	
२२०५३१७२	१	७००	७००	७००	७००	७००	७००	७००
	३	१	१	१	१	१	१	२
	६	१४	१४	१४	१४	१३	१३	१३
	११	९	८	४०	९	८	९	४०
	१३	५०	५०	६०	६०	८०	६०	५७
	१४	०	०	०	०	०	०	०
	१६	०	४००	३००	५००	०	०	०
	१७	७	७	८	८	८	९	९

	२०	०	१	१	१	१	१	१
	२४	०	०	०	०	०	०	०
	२८	१०	१०	१०	१०	१०	१०	६
	३१	०	०	०	०	०	०	०
२२०५३१९९	५०	०	०	०	०	५०००	०	०
२२०५३३९५	३१	३५००	०	०	०	०	०	०
२२०५३४०१	३१	०	०	३२०	०	०	०	०
२२०५३४१२	३१	०	०	३५०	०	०	०	०
२२०५३४२१	३१	१९४५	०	०	०	०	०	०
२२०५३४३९	३१	०	०	४०	४०	०	०	०
२२०५३४४८	३१	०	०	२५००	०	०	०	०
२२०५३२१४	३१	३०००	०	२०००	१६००	८००	२०००	०
२२०५३१८१	१	१४००	१३००	१३००	१३००	१३००	१३००	१३००
	३	८	०	०	०	०	०	०
	६	४०	३०	३०	३०	३०	३०	३०
	११	६०	५०	५०	५०	५०	५०	५०
	१३	१५३	५०	५०	५०	५०	५०	५०
	१४	४०	१५	१५	१५	१५	१५	१५
	१६	५३२	५२८	५२८	५२८	५२८	५२८	५२८
	१७	३०	२५	२५	२५	२५	२५	२५
	२०	१	१	१	१	१	१	१
	२४	३६	१०	१०	१०	१०	१०	१०
	२८	४०	१०	१०	१०	१०	१०	१०
	५०	०	०	०	०	०	०	०
२२०५३२२३	३१	१३३६	१३३८	१३३८	१३३८	१३३८	१३३८	१३३८
२२०५३१६१	३१	५०	५०	५०	५०	५०	५०	५०
	३६	७००	७००	६९०	६९०	६९०	६९०	६९०
२२०५३२०५	३१	१७००	५०००	५०००	५०००	५०००	५०००	५०००

(मं.प. कुडतरकर)
कार्यासन अधिकारी, मराठी भाषा विभाग